

माहे जुलै २००७ च्या पायसाळी अधियेशनातील पुरवणी मागणी - नाशिक जिल्ह्यातील झगतपूरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी या तालुक्यांतील धरणांकडे जाणा-या पोहोच स्स्त्यांच्या दुरुस्ती- मजबूतीकरणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. जसंघ २००७/प्र.क्र ३४/ का.५
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २४ सप्टेंबर, २००७

- बाचा :- १) पित्त यिभागाचे परिपत्रक क्र. पूरक-१०.०७/प्र.क्र.२३१/२००७/अर्थसंकल्प-३,
दिनांक १० ऑगस्ट, २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७.
२) शासन निर्णय, अदिवासी विकास विभाग, क्रमांक बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,
दिनांक १४ सप्टेंबर, २००७.

प्रस्तावना :- सन २००७-०८ या वर्षात नाशिक जिल्ह्यातील झगतपूरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी या तालुक्यांतील थाऊर, करंजाळीपाडा, कवडसर, रवळगांव, एकलहरे, रामशेज पेट्रोड, धागुर, नाळेगांव, पिंपळणारे येथील धरणांकडे जाणा-या पोहोच स्स्त्यांचे मजबूतीकरण, खडीकरण डू. विस्तार, सुधारणाच्या तसेच सर्वेक्षणाच्या कामासाठी जलसंपदा विभागाने एकूण रु. ५३९.१० लक्ष डूतकर्पा निधीची मागणीबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. सदर कामांचा य आवश्यक निधीचा तपशील पुढील प्रमाणे आहे :-

अ.क्र.	लघु प्रकल्पाचे नांव	तालुका व जिल्हा	रक्कम (रुपये लक्षमध्ये)
१	वाडीवरे प्रकल्प	ता. झगतपूरी, जि.नाशिक	७०. ००
२	खेड प्रकल्प	ता. झगतपूरी, जि.नाशिक	१५. ००
३	वाघेरा प्रकल्प	ता. त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक	१७. ००
४	रवळगांव प्रकल्प	ता. दिंडोरी, जि. नाशिक	८०. ००
५	कवडसरा प्रकल्प	ता. दिंडोरी, जि. नाशिक	८५. ००
६	धाऊर पोच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	११. ५०
७	करजाळीपाडा पोच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	८. १०
८	कवडसरा पोच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	७. ५०
९	रवळगांव पोच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	१०. ८०
१०	एकलहरे पोच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	४. ९०
११	रामशेज पेट्रोड मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	१०. ३०
१२	धागुर रस्ता पोहच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	११. ५०
१३	नाळेगाव पोहच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	६. ००

१४	पिंपळणारे धरण पोहच मार्ग	ता. दिंडोरी, जि. नाशिक	१७. ५०
* १५	* संकेतण	जि. नाशिक	२४. ०० *
	एकूण :-		५३९. १०

सदर खर्चासाठी आवश्यक निधीसाठी आदिवासी उपयोजनेतून रुपये ५३९.१० लक्ष इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- प्रस्तावित कामांसाठीच्या उपरोक्त निधी पैकी रुपये ५१५.१० लक्ष व यासंबंधीच्या सर्वेक्षणावरील खर्चासाठी रुपये २४.०० लक्ष अशी एकूण रुपये ५३९.१० लक्ष (रु. पांच कोटी एकोणाचाळीस लाख दहा हजार फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी बाब क्र. १७८ अन्यथे माहे जुलै, २००७ च्या पायसाळी अधियेशनात सादर केली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र (जितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक २७ जुलै २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तस्तूदीच्या यितरणासाठी पारित झाला आहे.

३. उपरोक्त वाचा येथील अनुक्रमांक (२) दिनांक १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रुपये ५१५.१० लक्ष इतक्या रकमेमधून टक्केवारी खर्च वगळून रु. ४१४.५७/- लक्ष (रुपये चार कोटी चौदा लाख सत्तावड्या हजार फक्त) एवढी तस्तूद व सर्वेक्षणावरील खर्चासाठीच्या रुपये २४.०० लाख इतक्या तस्तूदीमधून टक्केवारी खर्च वगळून रुपये १९.३२ लाख इतकी तस्तूद अधिक्षक अभियंता, लाभद्देत्र यिकास प्राधिकरण, नाशिक यांच्या अधिनसत ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सदर तस्तूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

४. संबंधित अधिक्षक अभियंता, यांनी याच योजनेवर घालू यितीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तस्तूद, रुपये ४१४.५७ लक्ष व रुपये १९.३२ लक्ष, यरील वाचा येथील अ.क्र २ यरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून खाली दर्शविलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी.

(रुपये लक्ष)

लेखाशीर्ष	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोवेंबर	डिसेंबर	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एकूण
२,७०२	०	७१. ००	८३. ४०	८५. ५०	१०८. २०	१६७. ००	०	५१५. १०
२७०२ (सर्वेक्षण)	०	०८. २०	०२. ७०	०२. ५०	०३. ००	०	०९. ६०	०२४. ००
							एकूण	५३९. १०

(*) यितरणात दाखविलेल्या तस्तूदी टक्केवारी खर्च धरून दर्शविण्यात आलेल्या आहेत. मात्र नियंत्रक/अंमलबजावणी अधिका-यांनी टक्केवारी खर्च वगळून खर्च करावयाचा आहे.

५. मंजूर तस्तूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची नियंत्रक /अंमलबजावणी अधिका-यांनी दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी यिकास, नाशिक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी यिकास प्रकल्प, नाशिक, अहमदनगर व शासनास सादर कराया.

६. उपरोक्त रुपये ५१५.१० लक्ष तस्तूदीचा खर्च मागणी क्र. टी -५, मुख्य लेखाशीर्ष २७०२- लहान पाटबंधारे- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०१-भृपुष्टजल -८०० इतर खर्च- राज्य योजनांतर्गत योजना- (००)-(०२) स्वेच्छाधीन अनुदाने (विस्तार व सूधारणा) (२७०२ ३६९६) या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात याया.

तसेच सर्वेक्षणावरील रुपये २४.०० लाख तरतुदीच्या खर्च मागणी क्र. टी-५, २७०२-लहान
पाटबंधारे - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०१-भूपृष्ठ जल - ८००- इतर खर्च -
राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) इतर लहान पाटबंधा-यांची (राज्य क्षेत्र) सर्वेक्षणाची कामे (२७०२-
३६८७) या लेखाशिर्षाखाली दर्शयिण्यात याणा.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२४१६२३३२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावांने,

बा.बा. नारायणकर

अधर सचिव

प्रति,

अधिकारी अभियंता य प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक/अहमदनगर

कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक

मुळ्य अभियंता, जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी य सदस्य सचिव, जिल्हा नियोजन य विकास मंडळ, नाशिक.

जिल्हा कोशागार अधिकारी, नाशिक.

प्रकल्प अधिकारी, एकान्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा य अनुजेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

मुळ्य अभियंता,(बासप्र) य सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

आंतररित सल्लागार य उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटवर्धारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

यित विभाग, (व्यय १२/१४/ अर्थसंकल्प-३ य १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशास्त्रा (३ प्रती) लपा-१/२ (सिंचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कझ अधिकारी (का.६/६) मंत्रालय, मुंबई

माहिती य जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेशाम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

निवड नसी, का.५